

## बुध्दीबळाचे भीष्माचार्य भाऊसाहेब पडसलगीकर

- रा. रा. नरहर व्यंकटेश उर्फ भाऊसाहेब पडसलगीकर. यांचा जन्म 4 जुलै 1919 यांचा जन्म कराड जिल्हा सातारा येथे झाला. परंतु. त्यांचे सर्व आयुष्य सांगलीमध्ये गेले. त्यांनी बुध्दीबळाच्या खेळाची सुरवात वयाच्या सहाव्या वर्षी घरातच केली. यासाठी त्यांना वडील तम्माणाचार्य, बाळशास्त्री फाटक आणि आंतरराष्ट्रीय बुध्दीबळपटू विनायकराव काशिनाथ खाडिलकर यांचे मार्गदर्शन लाभले होते.
- 1933 सिटी हायस्कूल शालेय स्पर्धापासून सन 1978 अखेर 50 पारितोषिके मिळवली. राष्ट्रीय व प्रांतिक आणि खुल्या स्पर्धातून पारितोषिके मिळविली.
- आठ राष्ट्रीय स्पर्धातून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. 1955-येलूर (आंध्र), 1957 पुणे, 1959 दिल्ली, 1963 मुंबई 1966 मद्रास, 1967 पुणे, 1968 बेंगलोर, 1974 भुवनेश्वर.
- 1960 साली मद्रास येथे झालेल्या पहिल्या आंतर राज्य स्पर्धेत सांगलीच्या संघाने दुसरे पारितोषिक मिळविले होते त्या संघाचा प्रमुख खेळाडू भाऊसाहेब पडसलगीकर होते.
- 1950 पासून नूतन बुध्दीबळ मंडळाचा चिटणीस तसेच सन 1992 मध्ये अध्यक्ष या नात्याने ते शेवटपर्यंत कार्यरत होते.
- दक्षिण महाराष्ट्र चेस असोसिएशन या संस्थेचा संस्थापक व 1955 ते 1990 अखेर चिटणीस तर महाराष्ट्र चेस असोसिएशन 1979 ते 1981 व 1985 ते 1987 या कालावधीत सर्व महाराष्ट्राचा चिटणीस म्हणून कार्य केले.
- बुध्दीबळाचे भीष्माचार्य, महाराष्ट्र शासनाचे शिवछत्रपती दादोजी कोंडदेव व जीवन गौरव पुरस्काराचे एकमेव मानकरी म्हणून त्यांचा लौकीक होता.
- सन 2008 मध्ये त्यांना सांगली भूषण पुरस्कार प्राप्त., सार्वजनिक कार्य म्हणजे सांगली शिक्षण संस्थेत संचालक मंडळावर काम, श्री आदिबलभीम व्यायामशाळा सांगलीचे अध्यक्ष पदी, शिवप्रतिष्ठा सांगली शहर अध्यक्ष म्हणून कार्य.
- सन 1995 ते 1975 अखेर प्रतिवर्षी किमान 100 ते 150 मुलामुलींना विनामूल्य पोहण्यास शिकविले.
- बुध्दीबळाच्या प्रचारार्थ बुध्दचक्षु डाव विलींगडन महाविद्यालय तर एकाच वेळी एकाने अनेक पटावर सामना देणे याचे प्रात्यक्षिके बेळगांव, हुबळी, सांगली इंजिनियरिंग कॉलेज, मिरज किलोस्करवाडी, सोलापूर सातारा, कोल्हापूर रत्नागिरी, कराड, इस्लामपूर इत्यादी ठिकाणी केली. या सर्व ठिकाणी 35 तर कमीत कमी 15 खेळाडू होते.
- त्यांचे प्रशिक्षण घेतलेल्या खेळाडूमध्ये जयश्री संकपाळ कदम, सौ भाग्यश्री साठे, कु स्वाती घाटे, कु. पल्लवी शहा समीर कटमाळे, अक्षयराज कोरे या आंतरराष्ट्रीय नामवंत खेळाडूंचा समावेश आहे.
- बुध्दीबळ खेळाच्या निमित्ताने ते महाराष्ट्राच्या कानाकोप-यात फिरले. तर मद्रास, जयपूर, दिल्ली, राजनंदगाव, केरळ कालिकत, बिकानेर, विजयवाडा केरळ कोट्टायम अहमदाबाद अशा अनेक राज्यातही खेळाडूसह प्रवास केला.
- व्यवसाय F.C.M.A मध्ये सन 1942 मध्ये नोकरी. 1945 ते 1948 सिटी हायस्कूल, सांगली मध्ये शिक्षक. 1944-45 स्वस्तिक रबर प्रॉडक्ट पुणे येथे नोकरी.
- सन 1942 पासून नूतन बुध्दीबळ मंडळाचा संस्थापक सदस्य तर सन 1945 पासून मंडळाच्या स्पर्धासाठी देणग्या गोळा करणेस सुरवात केली.
- 1968 पासून मा.वसंतराव वैद्य यांचेकडून श्री. के. वैद्य स्पर्धा प्रतिवर्षी भरविण्यास अनुज्ञा मिळवली आणि 1969 पासून 19 वर्षांखालील स्पर्धा भरविण्यास सुरवात केली. मंडळामार्फत आज अखेर अनेक स्पर्धा तसेच महिला रेटिंग स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धा सुध्दा भरविण्यात येतात.  
या बुध्दीबळाच्या भीष्माचार्यांचा मृत्यू 7 सप्टेंबर, 2009 रोजी झाला.

-----